

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंदर्भात सूचना

- १) उमेदवारास बेस्ट उपक्रमाकडे अर्ज करण्यासाठी उपरोक्त संकेतस्थळावरील नोंदणी प्रकिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
- २) बेस्ट उपक्रमात ऑन लाईन नोंदणीसाठी नोंदणी (Register) ह्या विकल्पांतर्गत उमेदवाराने प्रथम त्याच्या वाहन परवाना क्रमांकाने स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने स्वतःचा मोबाईल क्रमांक (आवश्यक) आणि ईमेल आयडी (वैकल्पिक) नोंदवावा. नंतर स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे त्याने आपला सोयीस्कर पासवर्ड बनवायचा आहे. हा पासवर्ड पुन्हा एकदा टाईप करावयाचा आहे. वरील माहिती भरल्यानंतर उमेदवाराने (Register) बटणावर क्लिक करावे. उमेदवारास त्याने केलेल्या नोंदणीची माहिती त्याच्या ईमेल आयडीवर (नोंदणी केली असल्यास) अथवा मोबाईल क्रमांकावर पाठवली जाईल.
- ३) उमेदवाराने ह्या नोंदणीनंतर त्याला लॉगिन स्क्रीन दिसू लागेल. त्यात त्याने त्याच्या नोंदणी केलेला वाहन परवाना क्रमांक हा युजर आयडी म्हणून वापरावयाचा आहे. व त्यानंतर त्याने योग्य तो पासवर्ड टाईप करावा. जर उमेदवार त्याचा पासवर्ड विसरला असेल तर त्याने (Forget password) ऑप्शनचा वापर करावा.
- ४) उमेदवाराने लॉगिन केल्यानंतर प्रोफाइल (Profile) स्क्रीन दिसू लागेल. उमेदवाराने त्यात आपली वैयक्तिक माहिती भरावयाची आहे.
- ५) त्यानंतर उमेदवाराने त्याच्या वाहन परवान्याची माहिती भरावयाची आहे.
- ६) आपली वैयक्तिक माहिती आणि वाहन परवान्याची माहितीची नोंद केल्यानंतर उमेदवाराने शेवटी १० ते ५० केबी पर्यंतचे आपले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (फोटो) अपलोड करावयाचे आहे व त्याचबरोबर उमेदवाराने आपला वाहन परवाना, आधार कार्ड (किंवा रेशन कार्ड), उमेदवाराचा जन्मदाखला (किंवा शाळा सोडल्याचा दाखला) आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती अपलोड कराव्यात.
- ७) प्रोफाइल मध्ये माहिती भरून पुर्ण झाल्यानंतर जर उमेदवारास त्यात काही सुधारणा करायची झाल्यास त्याने (Edit Profile) ह्या ऑप्शनचा वापर करावा.
- ८) त्यानंतर उमेदवाराने ज्या कोर्सला प्रवेश घ्यावयाचा आहे तो कोर्स निवडण्यासाठी स्क्रीनवरील (Courses) ह्या ऑप्शनवर क्लिक करावे. ज्या कोर्सला प्रवेश घ्यावयाचा आहे त्याखालील (Apply Now) ह्या ऑप्शनवर क्लिक करून उमेदवाराने त्यात त्याला सोयीस्कर असलेली कोर्सची वेळ निवडावी. (उमेदवाराची सदर कोर्ससाठी निवड झाल्यास त्याने निवडलेली वेळ उपलब्ध असेल तरच त्यास ती वेळ मिळू शकेल अन्यथा उमेदवारास दुसरी वेळ देण्यात येईल ह्याची कृपया उमेदवाराने नोंद घ्यावी).

- ९) उमेदवाराने कोर्सची निवड केल्यानंतर त्याने शेवटी (I Agree Terms and condition) हा पर्याय निवडून (Apply Course) वर क्लिक करावे. ह्यानंतर स्क्रिनवर उमेदवारास त्याने नोंदवलेली माहिती दिसेल. उमेदवाराने त्याच्या माहितीकरिता त्या प्रवेश पत्रिकेची प्रिंट काढावी. हीच माहिती त्याने नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर (किंवा मोबाईल क्रमाकांवर) सुद्धा पाठवली जाईल.
- १०) उमेदवाराने अर्ज केल्याच्या ३० दिवसांच्या आत दिंडोशी प्रशिक्षण केंद्र, दिंडोशी आगार येथे मूळ प्रमाणपत्रांसहित संपर्क साधावा.